

Otto Böhtlingk & Rudolph Roth: Sanskrit-Wörterbuch, Part 1, Petersburg 1855

श्रनुस्वार (1. श्रनु + स्वार) m. *Nachklang, das nasale Lautelement eines nasalirten Vocals: श्रनुस्वारो व्यञ्जनं चात्मरङ्गम्* R.V. Prāt. 1, 5. VS. Prāt. 8, 16. P. 8, 3. 4, 23. 4, 58.

श्रनुस्वारत्वत् (von श्रनुस्वार) adj. *mit dem Anusvāra versehen* P. 8, 3, 10, Sch.

श्रनुकृ m. N. pr. ein Sohn Vibhrātra's (Vibhrāga's) und Vater Brahmadatta's VP. 432. — Vgl. श्रणुकृ.

श्रनुकृत् (von दूर mit श्रनु) verstärkt in Ableitungen beide Glieder (आनुकृ०) gaṇa श्रनुशतिकार्दि.

श्रनुकृत्वं (von दूर॒ [द्वा]॑, कृते॒ [क्षे]॑ mit श्रनु) m. *Aufreizung* AV. 19, 8, 4.

श्रनुकृत् (von दूर॒ mit श्रनु) m. 1) *Nachahmung* AK. 3, 3, 17. — 2) *Gleichheit* H. 1463.

श्रनुकृत् (wie eben) adj. *gleich, ähnlich:* स्रुतं तु लङ्घनं पतिमृगमत्य-
नुहरवम् H. 1248.

श्रनुकृत्य (von दूर॒ mit श्रनु) m. (sic) = श्रन्वाकृत्य AK. 2, 7, 31, Sch.

श्रनुकृतृ (1. श्रनु + कृतृ) verstärkt in Ableitt. beide Glieder (आनुकृ०) gaṇa श्रनुशतिकार्दि.

श्रनुकृतृ (von क्राद॒ mit श्रनु) m. N. pr. ein Sohn Hirajakacipu's HARIV. 187. 12459. 13006. R. 4, 39, 6. Vgl. Ind. St. I, 414. 417. und श्रनु-
कृतृ, कृतृ, प्रकृतृ, संकृतृ.

श्रनुकृतृ (von क्राद॒ mit श्रनु) m. = श्रनुकृतृ MBH. 1, 2526. VP. 124.

श्रनुकृतृ (von वृत्त॒ mit श्रनु) *eine gerade fortlaufende Richtung einhaltend.*
1) m. n. *Rückgrath, insbes. dessen oberer Theil:* प्रतीच्यां दिशि भस्त्र-
देमस्य धेष्युतेरस्यां दिष्युतेरं धेष्यि पार्श्वम् । उर्ध्वांशो दिष्यैज्ञस्पातैकं धेष्यि
दिष्यि धूवायं धेष्यि पात्स्यम् । अत्तरिने मध्यतो मध्ये धेष्यि । AV. 4, 14, 8.
श्रनुकृतृपर्याणुप्लिकृत्याभ्यः शीर्ज्ञा रोगमनीषणम् 9, 13, 21. ÇAT. Br. 3, 8, 3, 27.
(S. 1.: श्रनुकृतृका वड्डाधार आयतः पृष्ठास्थिविशेषः; Sch. zu KĀTJ. CR. 6, 8, 11: वायवेशः). मर्दं वृनुकृतृ च गृह्यते: AIT. Br. 7, 1. S. 1. zu dies. St. citirt: श्र-
नुकृतृ मूर्त्रवस्ति: स्यात्साहेत्यके वद्तिच. — 2) *der den Rückgrath des
Feueraltars bildende Streifen:* श्रुतुमगणमध्यमानूकृ (Sch.: श्रुतुमो य इष्ट-
कागणस्तस्य मध्यमा श्रनुकृ उपयेष्य) एका च । श्रभितो युमा: KĀTJ. CR. 16,
7, 22—24. 17, 2, 16. 3, 11. 6, 2, 5. 8, 22. u. s. w. — 3) n. *Geschlecht, Familie* AK.
3, 4, 13. H. an. 3, 3. MED. k. 42. Vgl. श्रन्वय. — 4) n. *Eigenthümlichkeit
des Geschlechts, Temperament, Charakter* (शील) AK. H. an. MED. श्र्या-
प्रर्वन्मुक्तानूकृ: पैतृकाः नरः स्मृताः Suçr. 1, 333, (323 gedr.) 19. 8. —
5) m. *frühere Geburt* H. an. MED. — 6) f. °का N. pr. einer Apsaras
HARIV. 12470. 14162. — Vgl. श्रन्वय.

श्रनुकृतृश्च (von वृत्त॒ mit श्रनु) m. 1) *Nachschein:* उत्तरेण प्रकाशेनात्मर-
मनकाशेन वास्त्वम् VS. 23, 2. श्रयो द्विराप्ययेतिषेव यन्मानः स्वर्गलोकमे-
त्यया श्रनुकृतृश्च ते कुरुते स्वर्गस्य लोकस्य ममष्ये ÇAT. Br. 13, 2, 2, 16.
न तस्मिन्मुख्यस्तेवद्यनुकृताः स्यात् एर मache ihn (इमशानम्) nicht an
einem Orte, der von hier aus sichtbar ist 8, 1, 12. साकाशस्य सातीकाश-
स्य सानुकृतृस्य सप्रतीकाशस्य (अग्निः) Åçr. GRH. 3, 9. — 2) *Hinblick,*
Rücksicht: श्रुतैवानुकृतृश्च (S. 1. दृष्टातेन) पदरूपः सारथिरिव भूतोद्ग-
यत् im Hinblick darauf, dass Indra u. s. w. AIT. Br. 2, 25.

श्रनुतृ (von वृत्त॒ mit श्रनु) 1) adj. a) *nachgesprochen, recitirt, im Text
(instr.) stehend:* तस्माय्यैवर्चानुकृतैवानुवृयात् (S. 1.: पैदैव वैदे पठितम्
ÇAT. Br. 1, 4, 1, 35. पैदैव किं चानुतृं तस्य सर्वस्य ब्रह्मोत्पेक्षता 14, 4, 3, 26.

= BRH. AR. UP. 1, 3, 17. — b) *studirt (bei einem Lehrer): श्रनुतृ* (वृदे)
ÇAT. Br. 14, 4, 2, 28. = BRH. AR. UP. 1, 4, 15. — 2) n. a) *Nacherwähnung,*
wiederholte Erwähnung VOP. 3, 144. Vgl. श्रनुतृति und श्रन्वदेश. — b)

Veda-Studium ÇAT. Br. 3, 2, 1, 16. 5, 3, 11. 4, 3, 6, 5. 6, 1, 14. 14, 2, 2, 46.
Vgl. श्रनुवचन.

श्रनुतृति (wie eben) f. 1) = श्रनुतृ 2, a. VOP. 3, 132. — 2) *Veda-Stu-
dium: श्रनुतृति der den Veda noch nicht studirt hat* KĀTJ. CR. 26, 2, 4.

श्रनुकृत्य (von श्रनुतृ०) Rückgrath: योवाम्यस्तु उप्लिकृत्याभ्यः कीकैसाम्यो
श्रनुकृत्यात् । पद्मेऽदेवायामैस्ताम्यो वाङ्म्यो विवृत्यामि ते R.V. 10, 163, 2.
स्त्री यस्योनुकृत्यम् AV. 9, 6, 1. खलः पात्रं स्पष्टावसांवृष्टिः श्रनुकृत्ये 14, 3, 9. —
2) *das Fleisch am Gehirnschädel* ÇAT. Br. 3, 8, 3, 11.

श्रनूचार्त (part. med. von वृच् mit श्रनु) P. 3, 2, 109. adj. 1) *dem Studium
obliegend, gebildet, gelehrt* (von Brahmanen): यो श्रनूचार्तो व्रात्य-
णो युक्तं श्रास्त्रिका स्वित्तस्य यज्ञमानस्य संवित् nach VĀLAHK. 8. einge-
schoben (Par. Mpt). दृत्वालाकिर्णश्रनूचार्तो (ÇAMK.: श्रनुवचनसमर्थो वक्ता
वाग्मी) गार्य आत् ÇAT. Br. 14, 5, 1, 1. (= BRH. AR. UP. 2, 1, 1.) तस्य हृ-
ज्ञनकस्य वैदेह्यस्य विजिज्ञासा वृमूव कः स्विदेषां व्रात्याणानामनूचानतम् इति
6, 1, 1. (= BRH. AR. UP. 3, 1, 1.) 1, 3, 3, 8, 7, 2, 3, 8, 1, 28. 3, 1, 5, 11. 5, 3, 12, 6,
1, 29. 4, 3, 4, 4. 5, 6, 5, 6, 1, 14. 5, 3, 2, 3, 6, 1, 1, 10. 14, 2, 2, 46. 7, 2, 26. रामो
हास मार्गविष्यो इनूचानः श्यायणीयः AIT. Br. 7, 27. यं व्रात्याणामनूचार्तं यशो न-
हृत् 3, 23. L. T. in Ind. St. I, 51, 17 (Sch.: श्यिष्येभ्यो विद्यासंप्रदानं पः कृतवा-
न् ॥ न लाप्यनैर्न पलितैर्वितेन न वन्धुभिः ॥) स्वययश्चिक्रिरे धर्मं यो इनूचानः स
नो मक्षान् ॥ M. 2, 154. व्रात्याणे चाननूचाने 242. श्रनूचाने तथा गुरी 3, 82. मुर्व-
त्तेवास्त्वनूचानमातुलश्रीत्रियेषु J. 16. 3, 24. Nach den Lexicographen: *mit
dem Veda und den Anga's vertraut* AK. 2, 7, 9. H. 78. an. 4, 156. MED.
n. 160. = विप्रभेद TAIK. 3, 3, 227. — 2) *bescheiden* TRIK. H. an. MED.

श्रनूची s. u. श्रन्वच्.

श्रनूचीनैः (von श्रन्वच्) adj. *auf einander folgend:* देवैयो लिं प्रत्यमं पु-
ष्टिकैयो इनूत्वं सूवत्सं भागमुत्तमम् । आदिद्वामानं सौवत्तुर्युषेऽनूचीना
व्रीचिता मानुषेभ्यः ॥ R.V. 4, 54, 2. श्रनूचीनगर्भैः *aus hinter einander folgen-
den Geburten stammend:* गावी ÇAT. Br. 5, 3, 1, 8. श्रनूचीनाहृत् adv. *Tag
für Tag 2, 4, 4, 6, 5, 3, 1. an auf einander folgenden Tagen 5, 2, 5, 13.*

1. **श्रनूच्य** (part. fut. pass. von वृच् mit श्रनु) zu studiren KĀTJ. CR. 18,
4, 20. 24. 5, 1.

2. **श्रनूच्य** (von श्रन्वच्) n. *das Langbrett eines Bettes:* आसन्ति सम्भ-
रन् । तस्यो श्रीब्राह्म वसतश्च द्वा पादावास्तां शरच्च वर्षाश्च द्वा । वृक्षं रथं
तर्तुं चानूत्वैः वास्तां यसायतिष्यं च वामदेव्यं च तिष्ये । AV. 15, 3, 3 — 5.
चतुःस्त्रियः पादा भवति चतुःस्त्रियन्यनूच्यानि ÇAT. Br. 6, 7, 1, 15. चत्वारः
पादाश्च वार्ष्यन्यनूच्यानि 28. KAUSH. UP. in Ind. St. I, 401, 23. (ÇAMK.: दत्तिष्यो-
त्तरयोदये वैद्युतेऽनूच्यसंज्ञे Ind. St. I, 140, 1). श्रात्मिकात्राणि शीर्षएया-
नूच्यानि AIT. Br. 8, 5. श्रनूच्ये (S. 1.: पार्श्वद्वयर्वत्ती पलको) 12.

श्रनूडा (3. श्र + ऊडा von वृद्धि) f. *ein unverheirathetes Frauenzimmer*
S. 1. D. 36, 9.

श्रनूति (3. श्र + ऊति) f. *Nicht-Hilfe:* एवेदिन्तः: सूख्ये सूधो श्रस्तृती
श्रनूती R.V. 6, 29, 6.

श्रनूदक (3. श्र + ऊदक mit Dehnung des Anlauts) n. *Mangel an Was-
ser, Dürre:* यथा वर्षमनूदको (am Ende des Verses) R. 4, 20, 16.

श्रनूय part. fut. pass. von वृद्धि mit श्रनु ÇKDn.